

ठाणे महानगरपालिका, ठाणे
संचलित
चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था

दिनांक -19/05/2018

निवेदन

ठाणे महानगरपालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, ही केंद्रीय लोकसेवा आयोगा (यु.पी.एस.सी) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे निःशुल्क मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेतून आजवर अनेक विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळविला आहे.

या संस्थेत 2019 च्या परीक्षेसाठीच्या मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिनांक-28/05/2018 ते 12/06/2018 पर्यंत सकाळी 11.00 ते संध्याकाळी 05.00 या कार्यालयीन वेळेत पदवी परीक्षेची गुणपत्रिका (सर्वसाधारण वर्ग 55% व राखीव वर्ग 50% गुण आवश्यक), अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल सर्टिफिकेट), शाळा सोडल्याचा दाखला(स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट), आवश्यक असल्यास जातीचे प्रमाणपत्र आणि स्टॅम्प साइज छायाचित्राच्या दोन प्रतींसह संस्थेकडील विहित नमुन्यात अर्ज करावा. टपालाव्दारे, कुरिअरव्दारे, तसेच ई-मेल व्दारे आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

या मार्गदर्शन वर्गासाठीची प्रवेश परीक्षा रविवार, दिनांक-17/06/2018 रोजी सकाळी 10.30 ते 12.00 या वेळेत बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे (प.) येथे होईल. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) या विषयाची ही परीक्षा असेल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी दिनांक-03/07/2018 रोजी सायंकाळी 05.00 वाजता जाहीर करण्यात येईल. त्यानंतर दिनांक-10, 11, व 12/07/2018 या तीन दिवशी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येतील. ही संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दिनांक-17/07/2018 रोजी सायंकाळी 05.00 वाजता लेखी चाचणी व मुलाखतीव्दारे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची अंतीम यादी जाहीर केली जाईल. लेखी चाचणी व मुलाखतीव्दारे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना केवळ सलग दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेस बसण्यासाठी हा प्रवेश असेल. कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारण्याचे अधिकार संस्थेस राहतील.

अधिक माहितीसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र भूषण ति. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय इमारत, वेदान्त कॉम्प्लेक्स समोर, कोरस रोड, वर्तकनगर, ठाणे (प.) येथे सकाळी 11.00 ते सायंकाळी 05.00 या कार्यालयीन वेळेत समक्ष येऊन संपर्क साधावा.

सही/-

(महेश राजदेरकर)

माहिती व जनसंपर्क अधिकारी

ठाणे महानगरपालिका, ठाणे